

कुटुंब कल्याण कार्यक्रमासाठी संतती प्रतिबंधक शास्त्रक्रिया करून घेणा-या औद्योगिक व औद्योगिकेतर राज्य शासकीय कर्मचा-यांना विशेष नैमित्तिक रजा देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन शुद्धीपत्र क्र.अरजा-2498/01/सेवा-9,
मंत्रालय, मुंबई-400 032. दिनांक:- 20 मार्च, 1998.

पहा:- शासन निर्णय, वित्त विभाग क्र.एलव्हीई- 1480/सीआर- 1399/एसईआर- 9, दिनांक: 14 जुलै, 1981.

शासन शुद्धीपत्रः - शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक .एलव्हई- 1480/सीआर- 1399/एसईआर- 9, दिनांक 14 जुलै, 1981 च्या मराठी प्रतीतील परिच्छेद 4(अ) खाली नमुद केल्याप्रमाणे घाचावा.

"ज्या राज्य शासकीय पुरुष कर्मचा-यांच्या पत्ती, कुटुंब कल्याण कार्यक्रमाखाली प्रसूतीनंतर/प्रसूती व्यतिरिचत इतर वेळी प्रथमच संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेतील त्यांना, किंवा ज्यांच्या पत्तीने पहिली संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया निरुपयोगी ठरल्यामुळे दुस-या वेळी संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेतली असेल आणि संबंधित कर्मचा-यांने पत्तीची पहिली संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया निरुपयोगी ठरल्यामुळे दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली असे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले असेल तर अशा कर्मचा-यांना सात दिवस विशेष नैमित्तिक रजा देण्यात यावी. पत्तीची देखाभाल करण्यासाठी त्या शासकीय कर्मचा-यांची उपस्थिती आवश्यक आहे अशा प्रकारचा उल्लेख प्रमाणपत्रागद्ये असण्याची आवश्यकता नाही."

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वसंत चौधरी
शासनाचे उपसचिव

प्रत :-

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - १, मुंबई,
 महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - २, नागपूर,
 महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र - १, मुंबई,
 महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र - २, नागपूर,
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
 अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे,
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई,
 उप संचालक, लेखा व कोषागारे, पुणे/नाशिक/औरंगाबाद/नागपूर,
 उप मुख्य लेखा परीक्षक (वरिष्ठ) स्थानिक निधी लेखा मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती,
 मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागांचे सचिव,
 सर्व विभागीय आयुक्त,
 मंत्रालयाच्या सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख व
 कार्यालय प्रमुख.

* प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,
 * प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,
 * सचिव, गहाराष्ट्र लोकरोवा आयोग, मुंबई,
 * सचिव, महाराष्ट्र विधानगंडळ सचिवालय, मुंबई,
 * प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मादाम कामा रोड, मुंबई,
 - मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव/उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,
 - मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
 - राज्यपालांचे सचिव,

विशेष आयुक्त, गहाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,
संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे-१,
नियंत्रक, मंहातगा फुले कृषि विद्यापीठ, मुक्काम-पोस्ट राहुरी, जिल्हा अहमदनगर,
नियंत्रक, कोकण कृषि विद्यापीठ, मुक्काम-पोस्ट दापोली, जिल्हा रत्नागिरी,
नियंत्रक, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी,
नियंत्रक, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
वित्त विभागातील सर्व कार्यासने,
निवड नस्ती, वित्त विभाग, सेवा-९.

* पत्राने.

एच-1602(13000+10-3-98)।अ.